SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED

October 13, 2022

To, The Manager, Corporate Relations Dept., BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Fort, Mumbai, 400001

Scrip Code: 509423

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter ended September 30, 2022

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2022 of Sanathnagar Enterprises Limited published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadweep

This is for your information and records, you are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours Faithfully,

For Sanathnagar Enterprises Limited

HITESH L

Dec. 101. - OFFICE CONTROL OF STATE OF

Encl: A/a

Tel.: +91.22 6773 7373 Fax: +91.22.23024420 CIN No. L99999MH1947PLC252768

FINANCIAL EXPRESS

WATER AUTHORITY e-Tender Notice

JJM-WSS to Kudayathoor panchayath in Idukki District.- Supply and Laying Clear Water Pumpin Mains, Construction of sump cum pump house, construction of GLSR at various zones, Supply and erection of the supply and the Pumpsets and Supply and erection of 400 KVA Transfomer- Package I & Providing Distribution System ar Providing FHTC to various zones- package II

Website: www.kwa.kerala.gov.in

Bengaluru, October 12

. Basic:

Date: 11.10.2022

14 Debenture Redemption Reserve

TUSHAR GOENKA

LIGHTSPEED-BACKED FRON-**TROW.** the edtech startup, has laid off 75% of its workforce, impacting about 130 employees, leaving the company with a leaner team of about 40 staffers, its founder told FE.

This is the second round of layoffs at the Gaurav Munjalbacked firm. In May, it had laid off 150 employees, citing a cash crunch. Since April, the company's employee strength has come down from around 500 to 40 now.

As reported earlier, FrontRow was also in talks to raise a fresh round. It was looking at a \$30-40 million round at a valuation of \$200 million, but that deal seems to have fallen through now, resulting in the layoff.



Edtech firm FrontRow lays off 75% of workforce

Ishaan Preet Singh, co-founder, FrontRow

"We've laid off employees from the sales and marketing team. Over years, we have realised that building based on heavy marketing is not a sustainable model, we are now realigning to be a product-first company and hence had to lay

"We are now a much leaner team with about 40 people," Ishaan Preet Singh, co-founder of FrontRow, told *FE*, adding

off around 130 employees.

that he had a runway of over 24 months.

"However, our belief in the market and the need is still extremely strong... we'll continue to solve for them albeit in a revamped avatar.

"We remain bullish on the space and what we're building and have sufficient capital and a great team to continue to solve this problem," Singh added.

Fireside Ventures closes \$225-m third fund

TUSHAR GOENKA Bengaluru, October 12

FIRESIDE VENTURES, AN early-stage venture capital (VC) firm, on Wednesday said it has raised \$225 million at the close of its third fund, double the size of its previous fund and its largest ever.

The company plans to make a total of 25-30 investments from the new fund, averaging about 7-8 investments in a year in the health and wellness, edutainment, lifestyle, and fastmoving consumer companies (FMCG) space.

"While we will broadly maintain the investment thesis that we followed in the past, we'll focus on companies for the millennial women, kids, healthcare at home and conscious consumption," the company said.

The VC firm has already made five partial exits and as many full exits from its previous funds and generated a return of about 75% from those exits. It has fully sold off its stake in Pipa Bella to Nykaa, some in Bombay Shaving Company to Reckitt Benckiser, its holding in Azani, a sports nutrition company, to CureFit, and also offloaded its stake in Kwik24 to BigBasket. Fireside has also sold some stake in Mamaearth and boAt, both IPO-hopeful companies.

"Less than 20% of our holdings in companies we have sold and continue to hold the rest for value creation," Vinay Singh, partner at Fireside Ventures, told FE.

Haryana govt asks Maiden Pharma to halt production

FE BUREAU Pune, October 12

THE HARYANA GOVERN-**MENT** on Wednesday ordered Maiden Pharmaceuticals to stop production at the Sonipat plant after the central and state regula-

tors detected irregularities and violations of good manufacturing processes at the plant.

Contaminated cough syrups made at the plant have been linked to the death of 66 infants in the

Gambia. The World Health Organization (WHO) issued a global alert about the children in the Gambia developing kidney problems after consuming Maiden's cough syrups.

The government has sent samples of Maiden's drugs to the Central Drug Lab in Kolkata for further analysis. According to Haryana's health minister, Anil Vij, authorities found 12 violations by the company so

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in

any manner whatsoever.

ernment has issued a notice to the company and further action would be taken after receiving reports from the Kolkata lab, the minister said. India's drug regulatory authority, the Cen-

Control

from the same

batch manufac-

the state government decided to stop production. The gov-

tral Drugs Stan-Contaminated dard cough syrups Organisation made at the plant (CDSCO), has also have been linked launched its investo the death of 66 tigations. CDSCO has taken samples infants in Gambia

> tured by Maiden Pharmaceuticals and sent them for testing to the Regional Drug Testing Lab, Chandigarh. The WHO had said that the

laboratory analysis of samples confirmed that they contain unacceptable amounts of diethylene glycol and ethylene glycol as contaminants. Apart from the Gambia, these medicines could have been distributed, through informal markets, to other countries or regions, WHO said.

आई एफ सी आई लिमिटेड

Government of India Undertaking (40007 362/0072 001 364004)

Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110 019 Tel: 011-41732000 Fax: 011-26230201

E-mail: complianceofficer@ifciltd.com Website: www.ifciltd.com CIN: L74899DL1993GOI053677 CORRIGENDUM TO THE NOTICE TO SHAREHOLDERS FCI Limited ("Company") has issued a Notice dated September 27, 2022 ("Notice of

EGM") for convening the Extraordinary General Meeting of the members of the Company which is scheduled to be held on Thursday, October 27, 2022 at

11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM). The Notice of the EGM has been dispatched to the shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the relevant rules made thereunder. This corrigendum is being issued in reference to the aforementioned EGM Notice

and the Explanatory Statement on the following points:

- On page number 1 & 14, figure & words '9,31,09,869 (Nine Crore Thirty one Lakh Nine Thousand Eight Hundred and Sixty Nine)' be read as '9,29,36,802 (Nine Crore Twenty Nine Lakh Thirty Six Thousand Eight Hundred and Two)';
- On page number 1, 14 & 18, figure & words ₹10.74 (Rupees Ten and Seventy Four Paisa only) [including a premium, of ₹ 0.74 (Paisa Seventy Four)' be read as ₹10.76 (Rupees Ten and Seventy Six Paisa only) [including a premium, of ₹ 0.76 (Paisa Seventy Six)';
- On page number 16, figures '1,45,70,63,939', be read as '1,45,68,90,872' and figure at Grand Total '2,19,61,01,174' be read as '2,19,59,28,107'.

This Corrigendum shall form an integral part of the Notice of EGM which has already been circulated to shareholders of Company and on and from the date hereof, the Notice of the EGM shall always be read in conjunction with this Corrigendum. This corrigendum is also available on website of both the stock exchanges i.e. BSE and NSE, website of the Company and website of the E-voting Service Provider (ESP). All other contents of the Notice of EGM, shall remain unchanged and there is no change in the scope and intent of the resolution at Item No.1, placed before the shareholders for approval due to this corrigendum.

Members are once again informed that the remote e-voting period commences on Monday, October 24, 2022 at 9:00 A.M. (IST) and ends on Wednesday, October 26, 2022 at 5:00 P.M. (IST). For IFCI Limited

Place: New Delhi Date: October 13, 2022

> **GENNEX LABORATORIES LIMITED** CIN: L24230TG1990PLC011168

(Priyanka Sharma)

Company Secretary



Regd. off.: Survey No. 133, Bollaram, Jinnaram Mandal, Sangareddy Dist - 502 325, Telangana, India. Corporate Office: Akash Ganga, 03rd Floor, Plot No.144, Srinagar Colony, Hyderabad-500073, Telangana, India. Phone: 040-67334400; E-mail: investorrelations@gennexlab.com website: www.gennexlab.com

Contact Person: Mr. Rajesh Vankadara, Company Secretary and Compliance Officer

FOR THE ATTENTION OF REGISTERED MEMBERS OF PARTLY PAID-UP **EQUITY SHARES ON PAYMENT OF FIRST AND FINAL CALL**

The Board of Directors at its meeting held on Monday, September 26, 2022 decide the following: a) Fixed the record date as Friday, October 07, 2022 for the purpose of

determining the shareholders to whom the call notice will be sent for payment of First and Final Call on 5,25,06,534 partly paid-up equity share (Partly Paid-Up Equity Shares) issued and allotted by Gennex Laboratories Limited (Company) on Friday, August 26, 2022, pursuant to rights issue offer vide letter of offer dated Saturday, July 16, 2022. b) Further, in accordance with the disclosures included in the Letter of offer

dated Saturday, July 16, 2022, the Partly Paid-up Equity shares in respect of which the call payable remains unpaid, shall be forfeited at any time after the last date of payment of call money due. In continuance to the above, at the meeting held on Wednesday,

September 26, 2022 of the Board of Directors with reference to the LOF. has decided the following: i) The Call Money for the purpose of making the balance money payment

- by the Partly Paid-up Equity Shareholders will commence on Friday. October 14, 2022 and ends on Friday, October 28, 2022. ii) The Trading of Partly Paid-up Equity Shares of the Company (BSE
- Scrip Code: 890171; ISIN: IN9509C01016 suspended with effect from October 08, 2022. iii) Further Separate email intimation sent to all the Partly-paid Equity
 - shareholders of the Company along with the detailed Call Money Notice and payment methods has been dispatched by e-mail on Tuesday, October 11, 2022 to all the holders of the partly paid-up equity shares of the Company as on the record date i.e. Friday, October 07, 2022. For Gennex Laboratories Limited

Arihant Baid

Date: 13/10/2022 AV AC DC Renew Private Limited Place: Vadodara financialexp.epapr.in

www.etenders.kerala.gov.in ntending Engineer PH Circle

Tender fee: Rs. 15000 Last Date for submitting Tender: 07-11-2022 04:00:pm Phone: 04852835637

KWA-JB-GL-6-899-2022-23

NDHRA PRADESH STATE BEVERAGES CORPORATION LIMITED

Registered office: 155 Floor, Proh. & Excise Complex, D.No.5-69-55/9A, Taluk Office Compound 6/1, Brodipet, Guntur, Andhra Pradesh - 522002; Corporate office: 88-2B, Kollafarum Road, SER Center Prasadampadu, Vijayawada, Andhra Pradesh 521108 Tel No.: +91 0866-2844699, Email: apsbc/co2122@gmail.com, Website: apsbc/.ap.gov.in

S.No. Particulars		Quarter Ended June 30, 2022 Unaudited (Rs. In Lakhs)	March 31, 2022 Audited		
1.	Total Income from operations	324206.46	626583.42		
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	158476.58	14990.73		
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	158476.58	14990.73		
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	158476.58	13396.66		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	158476.58	13456.99		
6.	Paid up Equity Share Capital	5.00	5.00		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	173173.45	14,684.07		
8.	Security Premium Account				
9.	Net worth	173178.45	14,689.07		
10.	Paid up Debt Capital / Outsourcing Debt	971762.00	140000.00		
11.	Outstanding Redeemable Preference Shares	(*)	1049		
12.	Debt Equity Ratio	5.61	9.53		
13.	Earning Per Share (of Rs.1000/- each) 1. Basic : (in Rupees) 2. Diluted : (in Rupees)	316.95	26.79		
14.	Capital Redemption Reserve	0.00	0.00		
15.	Debenture Redemption Reserve	0.00	0.00		
16.	Debt Service Coverage Ratio	0.17	1.44		
17.	Interest Service Coverage Ratio	46.12	832.11		

Board of Directors at their respective meeting held on October 11,2022

The above financial results are prepared accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) eferred to in Section 133 of the Companies Act, 2013

3. The above is an extract of the detailed format of financial results filed with BSE Limited ("Stock Exchange") under Regulation 52 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations). The full format of financial results is available on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com and on the website of the company at

4.For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI Listing Regulations, the pertinent disclosures have been made to the stock exchange and can be accessed on the website of the stock exchange i.e. www.bseindia.com and on the website of the company at www.apsbcl.ap.gov.in. This extract of Financial results has been prepared in accordance with the requirement of regulation 52

of SEBI Listing Regulations, read with Chapter I of operational Circular bearing reference no.SEBI/HO/DDHS/DDHS_Div 1/P/CIR/2022/000000103 dated July 29, 2022 (earlier SEBI circular NO SEBI/HO/DDHS/CIR/2021/0000000637 dated October 5,2021) ("circular"). For Andhra Pradesh State Beverages Corporation Limited

Date: 12-10-2022 SD/- D. Vasudeva Reddy, IRTS Managing Director, DIN: 08838408 Place: Vijayawada

SANATHNAGAR ENTERPRISES LIMITED CIN: L99999MH1947PLC252768

Regd. Office: 412, Floor-4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road,

Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001; Tel.: 91.22.67737373; Fax: +91.22.23024420

Website: www.sanathnagar.in; E-mail: Investors.SEL@lodhagroup.com EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ENDED 30-SEPTEMBER-2022 (Rs. in Lakhs

Sr. No.	Particulars	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Half year ended
	1	30-Sep-22	30-Sep-22	30-Sep-21
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	-	29.18	0.22
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax	(7.34)	15.42	(4.55)
4	(after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax	(7.34)	15.42	(4.55)
5	(after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	(6.20)	13.01	(4.55)
	[(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(6.20)	13.01	(4.55)
6 7	Equity share capital (Face Value of Rs. 10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	315.00	315.00	315.00
8	in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each)	(2.22)	(1,485.55)	45
	(not annualised) "Basic and Diluted	(0.20)	0.41	(0.14)
	E The above is an extract of the detailed format of Quarte under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation			

2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e www.bseindia.com and of the Company i.e. www.sanathnagar.in.

For and on behalf of the Board For Sanathnagar Enterprises Limited Sd/ Sanjyot Rangnekar (Director)

Place : Mumbai

Date : October 12, 2022

DIN: 07128992

Date: 12-Oct-22 POST-OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

Place : Mumbai

QUEST SOFTECH (INDIA) LIMITED IN TERMS OF REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND

TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AND SUBSEQUENT AMENDMENTS THEREOF REGISTERED OFFICE: C-75/76, 7TH FLOOR, PLOT NO-224, C WING, MITTAL COURT, JAMNALAL BAJAJ, NARIMAN POINT, MUMBAI - 400021.

Tel. No.: +91-022-67522050; E-mail: info@questprofin.co.in; Website: www.questsoftech.co.in CIN: L72200MH2000PLC125359 This Post Offer Advertisement is being issued by Kunvarji Finstock Private Limited ('Manager to the Offer') on behalf AV AC DC Renew Private Limited

('Acquirer') in connection with the Open Offer made by the Acquirer to acquire 26,00,000 Equity Shares having face value of Rs. 10/- each ("Equity Shares") of the Target Company at Rs. 4/- (Rupees Four Only) per Equity Share, representing 26% of the Equity Share Capital of the Target Company ("Offer"), in compliance with Regulation 18 (12) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, and subsequent amendments thereof. The Detailed Public Statement ('DPS') with respect to the aforementioned Open Offer was made on 06th July 2022 in Financial Express (English) (All Edition), Jansatta (Hindi) (All Edition) and Mumbai Lakshadeep (Marathi) (Maharashtra Edition).

Sr.	Particulars	f Of	ffer Actuals			
Deta	Details of Acquisition:					
6.	Date of completion of payment of consideration and communication of Rejection/Acceptance			10/10/2022 (Monday)		
5.	Offer details a.) Date of opening of the Offer b.) Date of closing of the Offer			13/09/2022 (Tuesday) 26/09/2022 (Monday)		
4.	Name of the Registrar to the Offer		:	Purva Sharegistry (India) Private Limited		
3.	Name of the Manager to the Offer			Kunvarji Finstock Private Limited		
2.	Name of the Acquirer			AV AC DC Renew Private Limited		
1.	Name of the Target Company		1:	Quest Softech (India) Limited		

Sr.	Particulars	Proposed in	the Letter of Offer	Ac	ctuals	
1.	Offer Price (in Rs.)	Rs.4 (F	Rupees Four)	Rs.4 (Ru	upees Four)	
2.	The aggregate number of Shares tendered	26,00,000	Equity Shares	18,00,000	Equity Shares	
3.	The aggregate number of Shares accepted	26,00,000	Equity Shares	18,00,000 Equity Shares		
4.	Size of the offer (Number of Equity Shares multiplied by Offer Price per Equity Share)		00/- (Rupees One Four Lakh Only)		(Rupees Seventy akh Only)	
5.	Shareholding of the Acquirer before Public Announcement Number Requirer before Public Announcement Requirer before Public Announcement	(0 0.00%		0.00%	
6.	Shares agreed to be acquired by way of a Share Purchase Agreement ('SPA') Number Graph of Equity Share Capital		3,00,000 3.00%	,	00,000 .00%	
7.	Shares acquired by way of Open Offer Number Graph of Equity Share Capital	26,00,000 26.00%		18,00,000 18.00%		
8.	Shares acquired after Detailed Public Statement ('DPS') Number Graph of Equity Share Capital Price of the Shares Acquired	Nil Nil Not Applicable				
9		Pi	re Offer	Post Offer		
		No. of Shares	% of Equity Share Capital	No. of Shares	% of Equity Share Capital	
	Pre & Post offer Shareholding of the Acqirer	0	0	61,00,000	61.00	
	Post-offer shares held by existing Promoter/Promoter group	43,81,397	43.81	81,397	0.81	
10	Pre & Post offer Shareholding of the Public	Pi	Pre Offer Post Offer		st Offer	
		No. of Shares	% of Equity Share Capital	No. of Shares	% of Equity Share Capital	
		56,18,603	56.19	38,18,603	38.19	
The	Acquirer accepts full responsibility for the information contained	in this Post Offer	Advertisement and als	o for the obligation	s under SEBI (SAS)	

Regulations, 2011.A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI and BSE Limited. Capitalized terms used in this advertisement, but not defined herein, shall have the same meanings assigned to such terms in the Letter of Offer dispatched on 06/09/2022. ISSUED BY THE MANAGER TO THE OFFER ON BEHALF OF THE ACQUIRER



SEBI Reg. No.: MB/INM000012564 Email Id: niraj.thakkar@kunvarji.com; Website: www.kunvarji.com Contact Person: Mr. Nirai Thakkar/ Mr. Ronak Dhruve

Tel. No.: 079-66669000 For and on behalf of the Acquirer

SYSTEMATIX GROUP Investments Re-defined

Systematix Corporate Services Limited The Capital, A-Wing, No. 603-606, 6" Floor, Plot No. C-70, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051, India.

Telephone: +91-22-6704 8000 Fax: +91-22-6704 8022 Email: ecm@systematixgroup.in

SEBI Registration Number: INM000004224 Contact Person: Ms. Jinal Sanghvi

For and on behalf of the Board of the Promoter Acquirers Bajrang Finance Limited (Promoter Acquirer 1)

Director K K Fincorp Limited (Promoter Acquirer 2)

Mahabir Prasad Sharma

Remi Finance and Investment Private Limited (Promoter Acquirer 3) Sd/-

Sd/-Ritvik Saraf Bhagirath Singh Executive Director



Bigshare Services Private Limited Office No -S6-2, 6" Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai -400093, India. Telephone: +91-22-62638200 Fax: +91-22-62638280

Shiv Kumar Sharma Kusum Parek Nirmal Murarka Whole Time Director Director Company Secretary

Mahabir Prasad Sharma Vinod Jalan Remi Sales and Engineering Limited (Promoter Acquirer 4)

Place: Mumbai Date : October 12, 2022.

Nirmal Murarka

Date: 12.10.2022 Place: Hyderabad Managing Director

LET METRO RAIL (HYDERABAD) LIMITED CIN : U45300TG2010PLC070121 Registered office: Hyderabad Metro Rail Administrative Building, Hyderabad Metro Rail Depot, Uppal Main Road, Uppal , Hyderabad - 500 039 (Rs. In Lakhs) Unaudited standalone financial results for the half year ended 30th September 2022 Half Year ended Half Year ended 30th Sept., 2022 30th Sept., 2021 31,652.45 14,294.29 (91,603.58) (65,098.57) (91,603.58) (65,098.57) (65,098,57) (91,567.72) (65,098.57) (91,567.72) 2,43,900.00 2,43,900.00

Year ended 31 March 2022 (Audited) Total income from operations 35,714.62 (1,74,621.28) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (1,74,621.28) et Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items# (1,74,585.41) et Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for (1,74,534.36) 2,43,900.00 Paid up Equity Share Capital (3,27,870.79) Reserves (excluding Revaluation Reserve) (4,75,936.00) (2,32,036.00) (83,970.79) (1,66,937.44) Paid up Debt Capital / Outstanding Debt* 13,40,701.97 12,77,802.44 13,14,582.11 10 Outstanding Redeemable Preference Shares 3.55 4.16 2.74 (3.75)(7.16)(2.67)

Strike of whichever is not applicable The Unsecured NCD & Sub-ordinante debt(ICD) forming part of promoter contribution for the project are considered as equity.

Numerator for these ratios include DSCR support, all relevant operational cash support provided by the promoters and Cash available in books.

The above results have been recommended by the Audit committee and approved by the Board of Directors on 11th October, 2022. Previous periods figures have been regrouped wherever necessary to confirm to the presentation of current period's accounts.

For and on behalf of the Board of Directors L&T Metro Rail (Hyderabad) Limited

(2.67)

282.08

0.45

Not Applicable

Managing Director & Chief Executive Officer) (DIN-01419304)

(3.75)

282.08

1.35

Not Applicable

(7.16)

282.08

0.30

0.26

Not Applicable

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED CIN: L27109MH1962PLC265959 Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road,

Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001; Tel.: 91.22.67737373; Fax: +912223024420 Website: www.nsil.net.in; E-mail: Investors.nsil@lodhagroup.com EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ENDED 30-SEPTEMBER-2022 (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Half year ended
		30-Sep-22	30-Sep-22	30-Sep-21
	1	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1 2	Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period before Tax (before	349.17	702.92	1,600.25
3	Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax	129.80	355.54	1,359.02
4	(after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after Tax (after	129.80	233.40	1,035.46
5	Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	77.02	233.40	1,035.46
6 7	[(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)and Other Comprehensive Income (after Tax)] Equity share capital (Face Value of Rs.10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as	77.02 2000.00	233.40 2000.00	1,035.46 2000.00
8	shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of Rs. 10 each)		21,615.10	
Ŭ	(not annualised)Basic and Diluted	0.39	1.17	5.18
NOT	E			

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e www.bseindia.com and of the Company i.e. www.nsil.net.in

For and on behalf of the Board For NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED

Smita Ghag (Director) DIN: 02447362

REMI SECURITIES LIMITED Corporate Identification Number ("CIN"): L65990MH1973PLC016601 Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063, Maharashtra, India.

EXIT-OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF

THE EQUITY SHAREHOLDERS OF

Tel No. +91-22- 40589888; Email: rs_igrd@remigroup.com; Website: www.remigroup.com This Exit Offer Advertisement ("Exit Offer Ad") is being issued by Bajrang Finance Limited ("Promoter Acquirer 1"), K K Fincor Limited ("Promoter Acquirer 2"), Remi Finance and Investment Private Limited ("Promoter Acquirer 3") and Remi Sales and Engineering Limited ("Promoter Acquirer 4") (Promoter Acquirer 1, Promoter Acquirer 2, Promoter Acquirer 3 and Promoter Acquirer 4 are jointly referred to as the "Promoter Acquirers") pursuant to Regulation 27 (1)(a) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 (the "Delisting Regulations") to the remaining public shareholders ("Residual Shareholders") of Remi Securities Limited (the "Company" or "RSL") upon completion of second quarter of the Exit Offer in respect of the voluntary delisting of the fully paid-up Equity Shares of the Company with a face value of Rs. 10/- each ("Equity Shares") from the

BSE Limited (the 'BSE" or the "Stock Exchange") and subsequent Exit Offer made thereof. This Exit Offer Ad is in continuation to and should be read in conjunction with the Post-Offer Public Announcement dated February 14 2022 ("Post Offer PA") released on February 15, 2022, the Exit Offer PA dated March 07, 2022 released on March 08, 2022 ("Exit Offer PA") and the Exit Letter of Offer dated March 09, 2022 ("Exit Letter of Offer"). Capitalized terms used but not defined in this Exit Offer Ad shall have the same meaning assigned to them as in the aforesaid Public Announcements, Letter of Offer, Post-Offer PA, the Exit Offer PA

In accordance with Regulation 27 (1)(a) of the Delisting Regulations, and as announced earlier in the Exit Offer PA and Post Offer PA the Residual Shareholders who did not or were not able to participate in the Reverse Book Building process ("RBBP") or who unsuccessfully tendered their Equity Shares in the RBBP and are currently holding Equity Shares will be able to tender their Equity Shares to the Promoter Acquirers at the Exit Price of Rs. 16/- (Rupees Sixteen Only) per Equity Share ("Exit Price") for the remaining period of the Exit Window (i.e. till March 21, 2023), on the terms and subject to the conditions set out in this Exit Letter of Offer.

A separate follow up communication for participation of the Residual Shareholders during the Exit Window, shall be dispatched by the Promoter Acquirers to the Residual Shareholders of the Company. The Residual Shareholders may tender their Equity Shares by submitting the required documents as set out in the Exit Letter of Offer to the Registrar to the Exit Offer on or before closure of the Exit

the shareholders have any query in relation to the Delisting Offer or the Exit Offer, they should consult the Manager to the Exit Offer or the Registrar to the Exit Offer (details appearing below). All other terms and conditions of the Delisting Offer as set forth in the Exit Letter of Offer remain unchanged. This Exit Offer Ad shall be available on the website of the Company (www.remigroup.com) REGISTRAR TO THE EXIT OFFER MANAGER TO THE EXIT OFFER

Email: delisting@bigshareonline.com SEBI Registration Number: INR000001385 Contact Person: Mr. Swapnil Kate

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE
KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that We, MR. NAVIN MANOHARLAL JAGASIA, MRS. RADHIKA SUMANT KASILWAL & Mr. PRASHANT ISHWARLAL DOSHI, Partners of M/s. RENAISSANCE FASHIONS, having office at 4, 5, Raj Commercial Complex, Plot No. 117/118 P.L. Lokhande Marg, Chembur, Mumbai 400089. That we have entered into differe Partnership Deed i.e. (1) Partnership Deed dated 13.11.2006, (2) Deed of Retirement dated 03.12.2007 & (3) Deed of Admission dated 02 04 2009 on the terms & condition entioned therein. That said Original Deed lost / misplaced from our said office premises and in that regard we have lodged N.C. Complaint bearing No. 31/22 dated 26.08.2022

with Tilak Nagar Police Station, Chembur. Any person / party claiming to be in possession of said original Deed i.e Partnership Deed, Deed of Retirement 8 (3) Deed of Admission are asked to put the same in writing to us at our abovementioned office address, within 7 days from the date of publication hereof Place : Mumbai Date : 13/10/2022

MR. NAVIN MANOHARLAL JAGASIA MRS. RADHIKA SUMANT KASII WAI Mr. PRASHANT ISHWARLAL DOSH rtners of M/s. RENAISSANCE FASHIONS

NOTICE

Notice is hereby given to genera public that SMT. SHAKUNTALA SANTOSH SADH is an owner of the Two Garages on the ground floor of flot No.27, Saraswati Co.Operativ Housing Society Ltd. facing toward East, Pushitikar Society Bandival Village CTS No.248, Jogeshwar West. She is also a member of said Society with flats No. 107/108 on the 4th Floor. The original agreement is the Year 1986 executed by PD Acharya & Co., Builder & Developer has been lost and not traceable. So any person having found the above referred Original Agreement, please send the detailed information to the below given email address mmediately. Also if anyone having right, title, and interest, heirship rights, on the above referred lost agreement or on the above referred garages then please write to the undersigned with necessary documents within 14 days from the Publication of this Notice, failling which "No Claim Certificate" will be issued to me which please be noted

SHAKUNTALA SADH Email: admd@hotmail.com

PUBLIC NOTICE

my client's mother Mrs. Malti Damii Dhandhukia nd father Mr. Damji Khimji Dhandhukia were the owners of Unit Nos.8 and 9 respectively having address at 1st floor, Gayatrikrupa, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 079 and were also the egistered members and shareholders of the ayatrikrupa Premises Co-operative Society Ltd Rean, No. MUM-2/WS/GNL/(O)/10901/2011 2012/Yr.-2011 Dt. 25/10/2011) in respect of the shares to be issued by the Society corresponding o the said Units. The said Mrs. Malti Dar Dhandhukia and Mr. Damji Khimji Dhandhukia expired on 13/11/2011 and 29/10/2020 respective leaving behind my client Mr. Vikram Dam Dhandhukia and his sisters viz. (1) Mrs. Jagrut Nilesh Kataria and (2) Mrs. Swati Kalpesh Thakka as their only heirs and legal representatives f any person/s, other than the ones mentione nereinabove, has any claim, right, title or interest n the said Flat by way of sale, gift, mortgage lien, charge, succession, possession, inheritance tenancy or beneficial right/interest in any manne whatsoever should intimate the same to the undersigned in writing alongwith requisite proof f documents within 7 days from the date of publication failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any ave been waived off for all intents and purpose

Date : 13/10/2022 Place : Mumbai Manasi Pingle Place : Mumbai Advocate and Solicitor A-703, Joy Homes, Behind Dena Bank, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078. M : 93222 62270.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्रीमती गिता महेश लिंबाचिया यांना पलॅट क्र.२०८. २रा मजला, बोरिवली हरिओम अपार्टमेंटस सी-१ कोहौसोलि.. एस.व्ही. रोड. बोरिवली (प.) मुंबई-४०००९२ ही जागा तसेच सर्व अधिभारापासू-मुक्त व स्पष्ट बाजारभाव योग्य अधिकारासह अनुक्रमांक १५६ ते १६० व ३९६ ते ४०० असलेले भागप्रमाणपत्र क्र.३२ व ८० अंतर्गत सोसायटीचे भांडवलातील शेअर्स व हित श्री. निमेश किर्तीलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांच्याकडन खरेदी करण्याची इच्छा आहे आणि सदर श्री निमेश किर्तीलाल शाह व श्रीमती स्वप्ना निमेश शाह यांनी असे कळविले आहे की, थिमप्पा इरू शेट्टी आणि धिरजलाल जिवनलाल बरछा व जगदीश जिवनलाल बरछा यांच्या दरम्यान झालेला पुर्वीचा मुळ करारनामा हरवला आहे आणि सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट आणि भागप्रमाणपत्राबाबत अधिकार, हक्क, हित, दावा आणि/किंवा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ता यांना कळवावे अन्यथा असे समजले जाईल की, असा दावा त्याग स्थगित केले आहे आणि सदर फ्लॅटचे माझे अशिलाकडून खरेदी व्यवहार पुर्ण केले जाईल.

सही / - वकील श्री.एन.आर. पांड्ये मोबा :: ९८६९०४९४८६ ठिकाण: मुंबई दिनांक:१३.१०.२०२२ विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय: ९०७/९०८, देव प्लाझ एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८. दूर.:०२२-६७४२४८१५, ई-मेल:contact@visagar.com वेबसाईट:www.visagarpolytex.in **सीआयएन:** एल६५९९०एमएच १९८३पीएलसी०३०२१

विशेष सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग

व पुरुतक बंद करण्याची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, विसागर पॉलिटेव विभिन्नेड विश्वात विश्व २०२२ रोजी द्.३.३०वा. ९०७/९०८, देव प्लाझा एस.व्ही.रोड, अंधेरी (म), मुंबई-४०००५८, महाराष्ट्र, भारत या ठिकाणी ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विमध oरण्याकरिता होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंप (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीन नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल मार्फत ईजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरि कंपनीने सुविधा दिलेली आहे.

दस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणा वेद्यत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंव रेमोट ई-वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाट नागधारकां<mark>ची निश्चित तारीख शुक्रवार, २८ ऑक्टोब</mark>र

नोंद दिनांक शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी लाभा मालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहे यांना रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएममध्ये मतदानाः अधिकार असेल. रिमोट ई–वोटिंग माहितीसाठी सदस्यां ईजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परं ोंद दिनांक ईजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापु कंपनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यां evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनं गठवन रिमोट ई-वोटिंगकरिता त्यांचे लॉगईन तपशित प्राप्त करावे. यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याच सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्य सूचनेत आणि www.evotingindia.com व उपलब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देतीत - ... यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत

सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) ईजीए सूचना विहित पद्धतीने पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने पुष केली आहे. (ब) रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, ' नोव्हेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समा होईल. (क) गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००व नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल तद्नंतर मतदान मान्य असणार नाही. (ड) ईजीएमर्च व वार्षिक अहवाल www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब आहे. (ई) ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्या www.evotingindia.com च्या डाऊनलोर प्तेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टर्ल आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा.

सिनिसांचा अहवाल तसेच ईजीएमच्या सूचनेत नम उरावांवरील मतदानाचा निकाल कंपनीच्य www.visagarpolytex.in वेबसाईटवर ईजीए प्रमाप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉव एक्सचेंजेसकडे कळविले जाईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ न कलम ९१ नुसार कंपनीच्या ईजीएमनिमित्त शनिवार, २ ऑक्टोबर, २०२२ ते शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२ (दोन्हें दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक गगहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या आदेशान्व विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरि तिलोकचंद कोठा व्यवस्थापकीय संचाल दिनांक: १२.१०.२०२२

डीआयएन: ००४१३६२७

शालिमार प्रॉडक्शन्स लिमिटेड

ठिकाण: मुंबई

द्र.क.:०२२-६५५०१२००, वेबसाईट:www.shalimarpro.com ईमेल:contact@shalimarpro.com सीआयएन: एल०११११एएच१९८५पीएलसी२२८५०८

विशेष सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना लिमिटेडची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार, ४ नोव्हेंबर

२०२२ रोजी सायं.६.३०वा. ए-९, श्री सिद्धीविनाय प्लाझा, प्लॉट क्र. बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प.) मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत या ठिकाणी ईजीए . सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपन व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियः २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल मार्फत ईजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्यु स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरि . कंपनीने सुविधा दिलेली आहे.

. प्रदस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणा विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंव रिमोट ई-वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसार्ठ भागधारकांची निश्चित तारीख शुक्रवार, २८ ऑक्टोबर

नोंद दिनांक शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी लाभाश मालकांचे नोंद्र पस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएममध्ये मतदानाः अधिकार असेल. रिमोट ई—वोटिंग माहितीसाठी सदस्यांन ईजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परं ोंद दिनांक ईजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापुव कंपनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यां evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनंत ।ठवून रिमोट ई-वोटिंगकरिता त्यांचे लॉगर्डन तपशित प्राप्त करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याचं सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्य सूचनेत आणि www.evotingindia.com व उपलब्ध आहे जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देतीत यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत येणार नाही.

. सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) ईजीए पूचना विहित पद्धतीने पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने प केली आहे. (ब) रिमोट ई–वोटिंग कालावधी मंगळवार, नोव्हेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आपि गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समार होईल. (क) गरुवार. 3 नोव्हेंबर. २०२२ रोजी सायं.५.००व नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल तद्नंतर मतदान मान्य असणार नाही. (ड) ईजीएमच सूचना व वार्षिक अह्वाल कंपनीच्य www.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई) ई–वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या डाऊनलोड . वेक्शनवर उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्कन्टर्ल आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा.

नपासनिसांचा अहवाल तसेच ईजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांवरील मतदानाचा निकाल केंपनीच्य www.shalimarpro.com वेबसाईटवर ईजीए गाप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉव रक्सचेंजेसकडे कळविले जाईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्य कलम ९१ नुसार कंपनीच्या ईजीएमनिमित्त शनिवार २ ऑक्टोबर, २०२२ ते शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२ (दोन्ह दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक गहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील

शालिमार प्रॉडक्शन्स लिमिटेडकरि सही / - तिलोकचंद कोठार् दिनांक: १२.१०.२०२२ डीआयएन:००४१३६२७ ठिकाण: मुंबई

मंडळाच्या आदेशान्व

PUBLIC NOTICE

Take a notice that Mr. Mohamed

Yusuf Haji Noor Mohamed, is

member of Almas Co-operative CHSL., of Flat No. A/52, 5th Floo

having address at Arther Road

Mumbai - 400011 in the said society is applied for Duplicate Share

Certificate of the above said Flat into

The Society has issued Share

Certificate No. 22, Five (5) Shares o Rs. 50/- each, Distinctive Nos. 106 to

110 to Mr. Mohamed Yusuf Hai Noor Mohamed for the Flat No. A/52 the Duplicate Share Certificate will be ssued to the above said member. If anybody has any objection or any claim should contact to the

undersigned within 15 days of this announcement, failing which the society will transfer said flat to the

For Almas Co-op Housing Society

Date: 13/10/2022

above said applicant

Hon. Secretary

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

नमना आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये

रुपांतरणासाठी वत्तपत्रात प्रकाशित

करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, मुंबई

क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३

च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना)

अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

आणि

नाथानी स्टील लिमिटेड यांचे नोंदणीकृत

कार्यालयाचा पत्ता: सी/६०५, निळकंठ बिझनेस

पार्क, नाथानी रोड, विद्याविहार (प.), मुंबई-

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आ

की, २८ **सप्टेंबर,** २०२२ रोजी झालेल्या विशेष

सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार

कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये

रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आपि

त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले

आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे

नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत

असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व

विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे

त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय**

संचालक, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००,

मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या

कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार

कंपनीला खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता: सी/६०५

जाहिर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिका नं A

२३, पहिला मजला, क्षेत्र -३८० चौ फूट, म्हणजेच

५ .३२ चौ .मिटर, (बांधिव क्षेत्र), इमारत कं .२

'संध्या (अपन नगर) को . ऑप . हाऊसिंग

सोसायटी लि .," स .नं .७२, मालमत्ता कं

NL01/77/7, विभाग कं तुळींज -१, गाव मीजे

तुळींज, नालासोपारा - (पुर्व), ता वसई, जि

पालघर, अशी मिळकत श्री विनोदकुमार नरशीभाः

शर्मा हयांनी दि २९/१२/२००५ रोजीच्या दस्त

कं.वसई-३-७४४-२**००**६, दि. ३१/**०**१/२**००**६

च्या करारान्वये श्रीमती . लताबेन व्ही . शर्मा

हयांच्याकडन खरेदी केली आहे . अशा हया सदनिका

संदर्भातील सर्व साखळी करारनाम्यापैकी मे अपन

डेव्हलमेंट सोसायटी आणि श्री अरूण विष्णू नाईक

इयांच्यातील दि \cdot २५/o७/१९८६ रोजीच्या दस्त

कं.पीवीवीएम (मुंबई) -२९५० -१९८६, रोजीच्य

करारनाम्याचे मुळ दस्त ऐवज श्री विनोदकुमा

नरशीभाई शर्मा ह्यांच्याकडून दि १२/१०/२**०**१८

रोजी गहाळ झालेले आहेत. सदर मिळकतीच्य

उपलब्ध नसलेल्या वा गहाळ झालेल्या सदर दस्तार्च

शोधाशोध करून सुध्दा ते सापडले नाही . सदर गहाळ

झालेल्या दस्तावावत लेखी अर्जादवारे तुळींज पोलीस

येथे प्रॉ. मि. रजि. नं.२४१४५/२०२२, दि

0७/१०/२०२२ रोजी तकार दाखल केली आहे

अशी ही सदर मिळकत हया मालकांनी निर्विवाद व

वोजाविरहित असल्याचा भरवसा देऊन आमच्या

अशिलांना विकण्याचा व्यवहार चालु केला आहे

तरी सदर मिळकतीच्या उपलब्ध नसलेल्या वा गहाव

झालेल्या दस्तऐवज सर्वधाने तसेच सदर मिळकती

संबधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण

दान, वक्षिसपत्र, वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दृष्टीने

पुरावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर हरक

-पुराव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासू

४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७ /१२२,

ला मजला, सत्यम शिवम शॉपींग सेंटर, नालासोपा

प., ता.वसई, जि.पालघर कळवावे व हरकत

मादर केली पाहिजे . अन्यथा कोणाची काहीच हरकत

नाही व हरकत हक्कं असल्यास तो सोडन देण्यात

आला आहे असे समजुन पुढील खरेदी व्यवहार पुण

पेन वकील ॲन्ड सन्सकरित

ॲड वेन्सन विल्यम पेन

केला जाईल, ही नोंद घ्यावी .

विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासार

निळकंठ बिझनेस पार्क, नाथानी रोड

विद्याविहार (प.), मुंबई-४०००८६.

च्या वतीने व करिता

नाथानी स्टील लिमिटेड

झैन इकबाल नाथानी

डीआयएन:०१७७६११४

कार्यालयात पाठवावी.

मुंबई, १३ ऑक्टोबर, २०२२

४०००८६.

Mr. Suresh Bhikhalal Parekh, joint owne Jongwith Mrs. Heena Suresh Parekh, Mu Deepak Suresh Parekh and Mrs. Kinja Deepak Parekh, nee Ms. Kinja Krishnakant Sheth, in respect of Flat No 803 and 804, 8th Floor, Mann Papilo Mathuradas Road, Kandivali (West Mumbai- 400067 ("said flat"), situated o Plot No. 105A, Village: Malad, Taluka Borivali, MSD., as mentioned in the schedule below. Mr. Suresh Bhikhala 17/01/2022.

Notice is hereby given that my client M Deepak Suresh Parekh claims to be the Legal Heir (Son) of the deceased alon with Mrs. Heena Suresh Parekh (Wife Mrs. Deepa Prashant Sheth (Marrie Daughter) and Mrs. Rakhi Siddhart Shah (Married Daughter).

My client hereby invites claims o objections from any claimants/ objectors in the interest of the deceased joint member Mr. Suresh Bhikhalal Parekh, against an interest in the above mentioned two Flat or any part thereof by way of sale, gif lease, inheritance, exchange, mortgagicharge, lien, trust, possession, easemer attachment or otherwise however ar hereby required to make the same known to the undersigned within 7 (seven) days from the date of this public notice. If n claims/ objections are received within th period prescribed above, the joint owne and heirs Mrs. Heena Suresh Parekh and heirs Mrs. Deepa Prashant Sheth and Mrs. Rakhi Siddharth Shah, shall transfe the share of the deceased Mr. Sures Bhikhalal Parekh in the above said Flat in the name of Mr. Deepak Suresi Parekh, without any further reference to such claim, if any, and the same will be considered as waived.

SCHEDULE OF PROPERTY Flat Nos. 803 & 804, 8th Floor, Man Panilon Mathuradas Road Kandiya (West), situated on Plot No. 105A, Village Malad, Taluka: Borivali, MSD.

Advocate H. S. Sonka Mobile No. 98206 9998

PUBLIC NOTICE

Late Mr. Mohanraj Hansraj Jain and Late Mrs. Sukhibai Mohanrai Jain, a joint member of the Priyadarshini Cooperative Housing Society Limited, having address at Flat No. 401, 4th Floor, C Wing Bhayani Complex, Priyadarshin Cooperative Housing Society Limited Bhavani Shankar Road, Dadar (West) Mumbai- 400028 and holding Flat No 401 in the building of Society along with being 5 shares of Rs. 50/- each having distinctive Number from 151 to 155 having Share Certificate No. 31, died or 12/04/2019 and 25/12/2020.

The Society hereby invites claims and objection from the heir or other Claimants/ objector or objections to the transfer of the said shares and interest o the deceased member in the capital property of the Society with in a period of 14 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/ her their claim/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claim/ objections are received within the period prescribe above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-law of the Society. The claims/ Objection, is any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ Property of the Society shall be dealt with in the manner provided under Bye-Law of the society. A copy of registered Bye-Laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors in the office of the society/ with the Secretary of the society petween 10 A.M. to 5 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and behalf of Priyadarshini Cooperative Housing Society Limited Sd/- Hon Secretary Place: Mumbai Date: 16.10.2022

PUBLIC NOTICE

On behalf of my client Mr. VIRENDRA KUMAR YADAV, I hereby give notice to public at large that they are the owner of Flat bearing No. A/301, on the Third Floor, admeasuring 500 Square Feet i.e. 46.47 Square metres (Built up area), in the Building known as "SAI VINAYAK" and the Society known as "SAI VINAYAK CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.," situated on N.A. land bearing Survey No.113 (Old Survey No.60), Hissa No.2 Part, Survey No.114 (Old Survey No.23), Hissa No.7 Part, lying being and situate at Village Achole, Nallasopara (East), Taluka Vasai, District Palghar, within the limits of Vasai Virar City Municipal Corporation, within the area of Sub-Registrar Vasai No.1/2/3/4/5/6. It is further stated that one of the Previous owner Mrs. SARASWATI SHARAD JADHAV, died on 07.05.2009, and there are four legal heirs of said deceased 1) Mr. Santosh Sharad Jadhay, 2) Mr. Gauray Sharad Jadhay 3) Mr. Bharat Sharad Jadhay and 4) Mr. Shailesh Sharad Jadhay and after that they have done all the formalities in the said society and in the year 2011, i) Mr. SANTOSH SHARAD JADHAV, ii) Mr. GAURAV SHARAD JADHAV sold the said above flat to i) Mr. RAMAKANT MAHADEV RATHOD, ii) Mr. HEMANT MAHADEV RATHOD, iii) Mr. MAHADEV SAKHARAM RATHOD, and accordingly my client has purchased the said above flat from the said i) Mr. RAMAKANT MAHADEV RATHOD, ii) Mr. HEMANT MAHADEV RATHOD, iii) Mr. MAHADEV SAKHARAM RATHOD. I also states that if the two heirs i.e. Mr. Bharat Sharad Jadhav and Mr. Shailesh Sharad Jadhav legal heirs of deceased Saraswati Jadhav claims any rights pertaining to the said Flat, they will be only responsible for the said loss. If anybody having claim or rights over the said Flat kindly contact us on undersigned contact details within 15 days. Date: 12.10.2022

Sd/-SPS & Associates,

सही/-

Advocates Shop No.44, Sanskruti Apartment., Behind UCO Bank, Vasai- NLSP Link Rd., Nallasopara(E), Taluka -Vasai District- Palghar-401209 Mob: 7021611363, E-mail: shambhumjha@gmail.com

२८/१०/२०२२ (दु. १२:०० वा. पर्यंत)

एम एम आर डी ए मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

(महाराष्ट्र शासन अंगिकृत) वडाळा मोनोरेल आगार,आणिक बेस्ट आगराजवळ, वडाळा (पु.), मुंबई ४०००३७ दुरध्वनी : ०२२-२४०६ ५१०१ ई-मेल : mono.piu@mailmmrda.maharashtra.gov.in वेबसाईट : https://mmrda.maharashtra.gov.in

ई-निविदा सूचना (द्वितीय मागणी)

कामाचे स्वरूप: मोनोरेल प्रकल्पाच्या कामकाजाकरिता चार चाकी वाहनांची व्यवस्था करणे बाबत (द्वितीय मागणी)

कामाची अंदाजित रक्कम (रु.)	कोऱ्या ई-निविदांची किंमत	अनामत रक्कम	कामाचा कालावधी					
र्फ. ३८,३०,४००/-	रु. ५९०/-	रु. ७६,६०८/ -	१ वर्ष					
• ई-निविदा डाउनलोड करण्याचा कालावधी : १३/१०/२०२२ (द.१६:०० वा. पासन) ते								

· निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख : २८/१०/२०२२ (दु. १२:०० वा. पर्यंत)

स्थळ

टिप : ई-निविदा प्रपत्रे, शुध्दीपत्रक व इतर माहिती https://etendermmrda.maharashtra.gov.in. संकेत स्थळावरुन डाऊनलोड करता येईल. ई-निविदा संबंधीत सविस्तर माहिती आणि मदतीसाठी etendersupport@ mailmmrda.maharashtra.gov.in या ई-मेल किंवा दूरध्वनी क्र. ०२२-२६५९७४४५ येथे संपर्क साधावा. तसेच श्रीमती. नंदा ह. झाडे, प्रशासकीय अधिकारी, यांच्याशी संबंधित जाहिराती करिता आवश्यकता असल्यास

दुरध्वनी क्र.०२२-२४०६५१६७/२६५९४००६ येथे संपर्क साधावा.

तारीख : १३/१०/२०२२ प्रमुख कार्यान्वयन अधिकारी मोनोरेल-प्र.अं.शा : मुंबई

नोटबंदीच्या निर्णयाची चौकशी आवश्यक- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली,दि.१२ : केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये केलेली नोटबंदी हा केवळ अर्थव्यवस्थेसंदर्भातील मुद्दा होता की, आणखी काही हे तपासण्यासाठी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाची चौकशी होणे निर्णय प्रक्रियेचा विचार करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले.

तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. केंद्र सरकारने १२ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १,००० रञ्पयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या नोटाबंदीच्या निर्णयाला ५८ याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आलेय. त्यावर सुप्रीम कोर्टातील न्या. एस. म्हटले आहे. नोटाबंदीच्या प्रक्रियेमागील ए. नझीर यांच्या अध्यक्षतेतील न्या बी. आर. गवई, ए. एस. बोपण्णा, व्ही. रामसूब्रमण्यम आणि बी. व्ही. नागरथना यांच्या ५ सदस्यिय तसेच केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.

नमुना क्र.युआरसी-२

कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०९३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वीरा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मॅप** डाटा ॲनालिसीस एलएलपी या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे १५ दिवस समाप्तीनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात आला आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

कोअर सोल्युशन्स, ऑटोमोटिव्ह व्यापारात ग्राहकांना समुपदेशन व प्रारंभ सेवा आणि अन्य उद्योगातील सेवा आणि ई-बिझनेस, डाटा वेअर हौसिंग व व्यवसाय माहिती, पुरवठा श्रेणी व्यवस्थापन, विक्री श्रेणी व्यवस्थापन, ईआरपी व परिरक्षा सेवा याबाबत भारतात व परदेशात

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ३०४, ऑप्शन्स प्राईमो, आकृती सॉफ्टवेअर पार्कच्या पुढे, एमआयडीसी क्रॉस रोड क्र.२१, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३ येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

. येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात निबंधक, केंद्रीय नोंदणी केंद्र (सीआरसी) भारतीय सहकार प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगांव (हरियाणा)-१२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत एलएलपीच्या कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १३ ऑक्टोबर, २०२२

मॅप डाटा ॲनालिसीस एलएलपीकरित सही/-

मयुर पांचाळ डीपीआयएन: ०७५५१६२३ पदसिद्ध भागीदार

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९४७पीएलसी२५२७६८ **नोंदणीकृत कार्यालय:** ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. **दूर.:९**१-२२-

६७७३ँ७३७३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.sanathnagar.in, ई-मेल:investors.sel@lodhagroup.com ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाख) संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष 30.09.2022 30.09.2022 30.09.202 अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत अलेखापरिक्षीत गर्यचलनातून एकूण उत्पन्न करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) १५.४२ (४.५५) (७.३४) त्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर) (ξ, ξ_0) १३.0१ (४.५५) कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) रणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति) ३१५.00 ३१५.00 ३१५.00 ाखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद ात्रकात दिल्यानुसार (१४८५.५५) पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेर्ल त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्य www.sanathnagar.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करीत सनथनगर इंटरप्राईजेस लिमिटेडकरीता सही / - संज्योत रांगणेक संचालक, (डीआयएन:0७१२८९९२)

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.:९१-२२-६७७३७३७, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, वेबसाईट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाख) संपलेली तिमाही |संपलेली तिमाही |संपलेले अर्धवर्ष

तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१
	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३४९.१७	७०२.९२	१६००.२५
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१२९.८०	३५५.५४	१३५९.०२
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	१२९.८०	२३३.४०	१०३५.४६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	७७.०२	२३३.४०	१०३५.४६
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७७.०२	२३३.४0	१०३५.४६
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	२०००.००	2000.00	२०००.००
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार		२१६१५.१०	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	0.39	१.१७	५.१८
टीप:	` `	7	` `

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.net.ir वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंचालक मंडलाच्या वतीने व करीत नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड सही/

दिनांक: १२.१०.२०२२

दिनांक : १२.१०.२०२२

स्मिता घाग, संचालिक

धर्मादाय आयुक्त, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय ठाणे विभाग, ठाणे,१ ला माळा लिलि अपार्टमेंट पारसी अग्यारी लेन टेभीनाका ठाणे (प.) ४०० ६०१

दु.क्र.०२२ २५३४६५२३ <u>चौकशी जाहिर नोटीस</u> अर्ज क्रमांक : Acc/III/1119/22 सार्वजनिकन्यासाचे नांव : Swami Sankul Association, Dombivali (W) अर्जदार श्री/श्रीमती :

Sandhya deepak parab सर्व संबंधीत लोकांस या जाहीर नोटीसीद्वार कळविण्यात येते कि, धर्मादाय उप आयुक्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे हे वर नमद केलेल्या अर्जासंबंधी महाराष्ट्र सार्वेजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मद्यांवर चौकशी करणार आहोत.

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात . आहेत काय? आणि सदरची न्यास ही सार्वजनिक स्वरुपांची आहे काय ?

२) खाली र्निदिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? ... अ) जंगम मालमत्ता (वर्णन) :- रु १०००/- (एक हजार रुपये)

ब) स्थावर मालमत्ता (वर्णन) : काही नाही . सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव रेणेचा असेल त्यांनी त्यांची कैफियत, ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयांचे वरील ग्रत्यावर मिळेल अशा रीतीने पाठवार्व ऱ्यानंतर आलेल्या कैफियत न आल्यार कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून वौकशी पूर्ण केली जाईल व अर्जीचे नेकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. ही नोटीस माझे सहीनिशा सहाय्यक धर्मादय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय न्यास नोंदणी कार्यालय, ठाणे विभाग, ठाणे यांचे सही शिक्कयानिशी आज दिनांक ०६/१०/२०२२ रोजी दिली आहे .

अधिक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, ठाणे विभाग, ठाणे

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. दूर.क:.0२२-६७४२४८५५, वेबसाईट:www.mahacorp.in ईमेल:mcl@visagar.com सीआयएन: एल७११००एमएच१९८२पीएलसी०२८७५०

विशेष सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र कॉपॉरेशन

लिमिटेंडची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं.५.३०वा. ९०७/९०८, देव प्लाझा स व्ही रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८, महाराष्ट्र, भारत या ठिकाणी ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपन (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीन ॉशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल मार्फत ईजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्यु स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने मत देण्याकरित कंपनीने सविधा दिलेली आहे.

मदस्यांना सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाह विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंव रिमोट ई–वोटिंगने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाटं . गागधारकांची निश्चित तारीख शुक्रवार, २८ ऑक्टोबर

नोंद दिनांक शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२ रोजी लाभार्थ नालकांचे नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत यांना रिमोट ई-वोटिंग तसेच ईजीएममध्ये मतदानाच अधिकार असेल. रिमोट ई–वोटिंग माहितीसाठी सदस्यांन ईजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंत् नोंद दिनांक ईजीएम सूचना वितरणांकरिता नोंद दिनांकापुव कंपनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यांन evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनंती गठवुन रिमोट ई–वोटिंगकरिता त्यांचे लॉगईन तपशिल प्राप्त करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यार्च सविस्तर प्रकिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्य सूचनेत आणि www.evotingindia.com व . उपलब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई–वोटिंगने मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता

सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) ईजीए सचना विहित पद्धतीने पाठविण्याची प्रक्रिया कंपनीने पण केली आहे. (ब) रिमोट ई–वोटिंग कालावधी मंगळवार, नोव्हेंबर, २०२२ रोजी स.९.००वा, प्रारंभ होईल आणि । नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. सम होईल. (क) गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल तद्नंतर मतदान मान्य असणार नाही. (ड) ईजीएमची स्चना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.mahacorp.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई) ई-वोटिंगबाबत पश्न किंवा तकारी असल्यार www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टली आस्कड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा.

तपासनिसांचा अहवाल तसेच ईजीएमच्या सूचनेत नमुद ठरावांवरील मतदानाचा निकाल कंपनीच्या www.mahacorp.in वेबसाईटवर ईजीएम समाप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले जाईल. येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्य

कलम ९१ नुसार कंपनीच्या ईजीएमनिमित्त शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२ ते शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व गहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

मंडळाच्या आदेशान्वर महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेडकरित सही/-

तिलोकचंद कोठारी दिनांक: १२.१०.२०२२ संचालव डीआयएन:००४१३६२७ ठिकाण: मुंबई

SUPREME INFRASTRUCTURE INDIA LIMITED

(AN ISO - 9001/14001/OHSAS-18001 CERTIFIED COMPANY) SUPREME HOÙSE, PRATAP GADH, PLOT NO. 94/C, OPP. IIT, POWAI MUMBAI MH 400076 CIN: L74999MH1983PLC029752 Fax: +91 22 6128 9711 Website: www.supremeinfra.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2022.

PARTICULARS	QU	VDTED END			CONSOLIDATED			
PARTICULARS		QUARTER ENDED			QUARTER ENDED			YEAR ENDED
	30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2022	30/06/2022	31/03/2022	30/06/2022	31/03/2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income From Operations	2,437.39	2,537.30	4,151.93	13,249.72	2,199.53	692.51	4,488.94	12,434.92
Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(21.341.09)	(21.468.57)	(16.382.31)	(77.034.37)	(21.649.58)	(14.387.15)	(19.705.13)	(77,991.72)
Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,341.09)	(21,468.57)	(18,882.31)	, , ,	(21,649.58)	(14,387.15)	, ,	, ,
Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(21,341.09)	(21,468.57)	(18,882.31)	(82,080.07)	(21,649.58)	(14,387.15)	(22,205.13)	(83,037.42)
Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(21,341.09)	(21,429.37)	(18,882.31)	(82,040.87)	(21,649.58)	(14,347.95)	(22,205.13)	(82,998.22)
Equity Share Capital	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84	2,569.84
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	-	-	-	(2,93,775.46)		-	-	(2,84,273.10)
Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic ii) Diluted	(83.04) (83.04)	(83.54) (83.54)	(73.48) (73.48)	(319.40) (319.40)	(84.09) (84.09)	(43.73) (43.73)		
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic (83.04) is possible for the period (83.04) in pluted	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) (21,341.09) (21,429.37) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown 2,569.84 2,569.84 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown - - Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic (83.04) (83.54) (83.54) (83.64)	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (16,382.31) Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) (21,341.09) (21,429.37) (18,882.31) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown 2,569.84 2,569.84 2,569.84 Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic (83.04) (83.54) (73.48) ii) Diluted (83.04) (83.54) (73.48)	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (16,382.31) (77,034.37) Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) (21,341.09) (21,429.37) (18,882.31) (82,080.07) Equity Share Capital 2,569.84 2,569.84 2,569.84 2,569.84 2,569.84 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown - - - (2,93,775.46) Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic (83.04) (83.04) (83.54) (73.48) (73.48) (319.40) (319.40) (319.40)	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (16,382.31) (77,034.37) (21,649.58) Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) (21,649.58) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) (21,649.58) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) (21,341.09) (21,429.37) (18,882.31) (82,040.87) (21,649.58) Equity Share Capital 2,569.84 2,569.84 2,569.84 2,569.84 2,569.84 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown - - - (2,93,775.46) - Earnings Per Share (EPS in Rs.10/-) i) Basic (83.04) (83.54) (73.48) (319.40) (84.09) ii) Diluted (83.04) (83.54) (73.48) (319.40) (84.09)	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (16,382.31) (77,034.37) (21,649.58) (14,387.15) Net Profit/(Loss)for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) (21,649.58) (14,387.15) Net Profit/(Loss)for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) (21,649.58) (14,387.15) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) (21,341.09) (21,429.37) (18,882.31) (82,040.87) (21,649.58) (14,387.15) Equity Share Capital 2,569.84 2,69.84 2,69.84 2,69.84 2,69.84 2,69.84 2,69.84 2,69.84 2,69.84 2,69.84 2,69.84	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (16,382.31) (77,034.37) (21,649.58) (14,387.15) (19,705.13) Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) (21,649.58) (14,387.15) (22,205.13) Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary items) (21,341.09) (21,468.57) (18,882.31) (82,080.07) (21,649.58) (14,387.15) (22,205.13) Total Comprehensive Income (Comprising Profit and (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) and other Comprehensive Income (after tax) and other Comprehensive Income (after tax) = 2,569.84

1. The Above Results have been reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors in its meeting held on October 11, 2022. 2. The above is the extracts of the detailed format of the of the Financial Results submitted with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015. The full Financial Results are available of the Company's website viz. www.supremeinfra.com and on the website of the BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and

> For Supreme Infrastructure India Limited Vikram Bhawanishankar Sharma **Managing Director** DIN: 01249904

Place: Mumbai Date: 12th October, 2022

www.nseindia.com respectively.